

MHSN150017602021



(बँक ऑफ इंडिया शाखा: खरसुंडी विरुद्ध सुभाष हणमंत गोडसे-२)

विशेष दिवाणी दावा क्रमांक ३१७/२०२१ मधील
निशाणी १२ खालील आदेश

१. प्रस्तुतचा अर्ज प्रतिवादी क्रमांक ३ सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड, सांगली तर्फे प्रस्तुत प्रकरण कामी प्रतिवादी क्रमांक ३ विरुद्ध “विना कैफियत” सुनावणीबाबत पारीत झालेला आदेश रद्द होऊन, कैफियत अभिलेखावर दाखल करणेबाबत केला आहे.

२. अर्ज व वादी याचे म्हणणे वाचले. अभिलेख व कागदपत्रांचे अवलोकन केले. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकला.

३. प्रस्तुत प्रकरणाचे अभिलेखाचे अवलोकन करता असे स्पष्ट होते की, दिनांक ०३/१२/२०२१ रोजी वादी बँकेने प्रस्तुत प्रकरण रक्कम वसूलीकरीता दाखल केले आहे. प्रतिवादी बँकेस दिनांक ०७/०१/२०२२ रोजी नोटीस प्राप्त झालेनंतर दिनांक ०८/०३/२०२२ रोजी प्रतिवादी बँक प्रस्तुत प्रकरणाकामी त्यांचे विधीज्ञ मार्फत (निशाणी १०) उपस्थित झाले व कैफियत दाखल करणेसाठी मुदत अर्ज (निशाणी ९) दाखल केला. परंतु, प्रतिवादी बँकेतर्फे मुदतीत कैफियत दाखल करण्यात आली नाही. तदनंतर, दिनांक २९/०६/२०२२ रोजी प्रतिवादी बँकेतर्फे प्रस्तुत अर्ज दाखल करण्यात आला आहे. वादी बँकेने प्रस्तुत अर्जास तीव्र आक्षेप घेऊन अर्ज खर्चासह रद्द करणेबाबत विनंती केली आहे.

४. उपरोक्त परिस्थितीचा विचार करता, प्रस्तुतचा दावा रक्कम वसूलीकरीता दाखल केलेला आहे. सदर प्रकरणात प्रतिवादी क्रमांक ३ विरुद्ध “विना कैफियत” सुनावणीबाबत आदेश झालेला नाही. परंतु, ०८/०३/२०२२ रोजी दावेकामी हजर राहून देखील त्यांनी मुदतीत कैफियत दाखल केलेली नाही. प्रतिवादी बँकतर्फे कैफियत दाखल करण्यास दिरंगाई झाली असल्याचे दिसून येते. अद्याप प्रस्तुत प्रकरणामध्ये वादीतर्फे पुरावा नोंदविण्यात आलेला नाही. सबब, प्रतिवादी क्रमांक ३ तर्फे कैफियत दाखल करणेसाठी झालेला विलंब माफ करणे आवश्यक आहे. प्रस्तुत प्रकरणाची गुणदोषावर सुनावणी होऊन निर्णय होणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत प्रतिवादी क्रमांक ३ यांची कैफियत अभिलेखावर नोंदवून स्वतःचा बचाव उपस्थित करणेची संधी देणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे वादी बँक यांचे कोणतेही नुकसान संभवत नाही. प्रतिवादी क्रमांक ३ बँकतर्फे प्रस्तुत अर्जासोबत कैफियत दाखल केलेली आहे. प्रस्तुत प्रतिवादी बँकतर्फे सदरचा अर्ज विलंबाने दाखल केला आहे. सदर विलंबापोटी प्रतिवादी क्रमांक ३ यांचेकडून खर्च आकारण्यात येऊन सदर खर्चाची रक्कम वादी बँक यांना देणे उचित होईल. सबब, उपरोक्त सर्व विवेचनांचा विचार करता प्रस्तुत अर्ज मंजूर करणे उचित होईल. सबब, खालील आदेश पारीत करण्यात येत आहे.

आ दे श

१. अर्ज र.रु.२००/- (दोनशे रुपये मात्र) खर्च आकारण्यात येऊन मंजूर करण्यात येत आहे.
२. प्रतिवादी क्रमांक ३ बँक तर्फे प्रस्तुत प्रकरणाकामी कैफियत दाखल करणेसाठी झालेला विलंब माफ करण्यात येत आहे. प्रतिवादी क्रमांक ३ बँक यांची कैफियत अभिलेखावर दाखल करण्यात येते.
३. प्रतिवादी क्रमांक ३ बँक यांनी पुढील तारीख अथवा तत्पूर्वी वादी बँक यांना खर्चाची रक्कम अदा करावी.

विटा.

(सुधीर न. शिंदे)

दिनांक:- २८/०९/२०२२.

सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर, विटा.

I affirm that, the contents of this P.D.F. file Judgment/Order are same, word to word, as per the original Judgment/Order.

Name of the Stenographer : S. P. Pethkar.

Court : Jt. Civil Judge Senior Division, Vita.

Judgment/Order signed by

the Presiding Officer on : 28/09/2022.

Judgment/Order uploaded on : 03/10/2022.